

मेस सुविधे बाबत अर्ज

प्रति,
मा.संचालक,
वसंतराव नाईक शासकीय
कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर

विषय : संस्थेतील मुलींच्या वसतिगृहासाठी सत्र २०२२-२३ मध्ये मेस सुविधा पुरविण्याबाबत

महोदय,

आपल्या संस्थेचे संकेतस्थळ www.vngiassnagpur.org या वर प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार, आपल्या संस्थेला सत्र २०२२-२३ मध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये मेस सुविधा पुरविण्यासाठी दर खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

अ.क्रं	विवरण	मासिक दर (सर्व करांसहित)
१	संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहातील मेस (सत्र २०२२-२३)	

मासिक दर (सर्व करांसाहित) अक्षरी : -----

वरील दर मी पुढील अटी व शर्ती मान्य करून सादर करित आहे.

दिनांक : -----/-----/२०२२

आपला विश्वासू

स्वाक्षरी:

नाव :

फर्मचा शिक्का :

संपर्क क्रमांक :

(कृपया पुढे पहावे)

मेस सुविधे बाबत अटी व शर्ती

- १) पुरवठादार हा दुकान व आस्थापना अंतर्गत नोंदणीकृत असावा व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- २) पुरवठादाराचा PAN असावा, व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- ३) पुरवठादार फर्म GST अंतर्गत नोंदणीकृत असावा व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- ४) दरपत्रक सादर करतेवेळी अनामत रक्कम ₹१०,०००/- (दहा हजार रुपये) राष्ट्रीय कृत बँकेचा DD (धनाकर्ष) अर्जासोबत सादर करावा. DD (धनाकर्ष) Director, Vasant Rao Naik government Institute of Arts & Social Sciences, Nagpur यांचे नावे असावा.
- ५) पुरवठादार हा अन्न व औषधी विभागा अंतर्गत नोंदणीकृत असावा व त्याची सत्य प्रत सोबत जोडावी.
- ६) मेसचा भाडा मासिक ४०००/- (चार हजार रुपये) विद्युत बिल व जलकरासह आपणास देय असेल व ते संस्थेच्या कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करणे बंधन कारक असेल.
- ७) कोव्हिड -१९ बाबत शासनाने दिलेले सर्व आदेश बंधनकारक असतील.
- ८) मेसचा कालावधी हा महाराष्ट्र शासनाने मेस सुविधेचा आदेश निर्गमित केल्यापासून ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ पर्यंतचा असेल .
- ९) मेस मधील भोजनाची वेळ सकाळी ९:०० ते दुपारी १:०० पर्यंत आणि रात्री ७:३० ते ९:३० पर्यंत राहिल.
- १०) मेसमध्ये स्वयंपाक तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडी/ इंडक्शन कूकटॉप किंवा या प्रकारातील इतर कोणतेही उपकरण वापरता येणार नाही.
- ११) भोजनाबाबत विद्यार्थी , वसतीगृह समितीचे प्रभारी प्राध्यापक,अधीक्षक यांच्याकडून तक्रार प्राप्त झाल्यास , मेस बंद करण्याबाबत सर्व अधिकार मा. संचालक,वनाशाकवसविसं,नागपूर यांना असतील.
- १२) भोजन कक्ष, स्वयंपाक घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली राहिल.
- १३) मेस मधील उर्वरीत अन्न व इतर कचरा संस्थेच्या परिसरात कुठेही टाकता येणार नाही, या कच-याची म.न.पा नागपूर च्या अधिनियमा नुसार रीतशीर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपली राहिल.
- १४) मेस मधील कामगार हे अल्पवयीन (१८ वर्षापेक्षा लहान) नसावेत.
- १५) भोजन तयार करण्यासाठी शुद्ध गोड्या तेलाचा वापर करावा तसेच इतर स्वयंपाकाची सामुग्री उच्च प्रतीची असावी.
- १६) वसतीगृह समितीचे प्रभारी प्राध्यापक/अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय नियमित नोकर वर्गाशिवाय इतर कोणालाही आणू नये.
- १७) वसतीगृहात बाहेरून आलेल्या पाहुण्याकडून प्रती भोजन ₹ ६०/- आकारावेत.
- १८) मेस मधील कामगार व्यसनमुक्त असावेत , अन्यथा आपणावर कार्यवाही करण्यात येईल.
- १९) मेस मध्ये दर महिन्याला फक्त ३ खाडे प्रती विद्यार्थी मान्य राहिल.
- २०) वसतीगृह समितीचे प्रभारी प्राध्यापक/सदस्य/खरेदी समिति/अधीक्षक /संचालक यांना आकस्मित भेट देण्याचा अधिकार राहिल तसेच यांनी भोजनासंबंधी दिलेला अहवाल अंतिम धरला जाईल.

(कृपया पुढे पहावे)

२१) फिस्ट च्या दिवशी सायंकाळच्या जेवणात खिचडी व कढी देण्यात यावी, या दिवशी मेस सायंकाळी बंद ठेवता येणार नाही.

२२) भोजनाचा मेनू पुढील प्रमाणे असेल .

नियमित जेवण

1	चपाती
2	भात (उच्च प्रतीचे)
3	वरण /डाळ भाजी
4	भाजी सुकी
5	भाजी रस्सा / अंकुरित ऊसळ
6	ताक /मट्टा
7	सलाद / कोशिंबीर

आठवड्यातून एकदा feast

1	पराठा/पुरी
2	जिरा भात
3	दाल फ्राय / तडका
4	भाजी (Veg -कोणतेही एक पनीर डिश)
5	स्वीट डिश (गुलाब जाम / रसगुल्ला/ हलवा/खीर)
6	सलाद / कोशिंबीर
7	मट्टा/बुंदी रायता
8	पापड /triangle

वरील सर्व अटी मला मान्य आहेत.

स्वाक्षरी:

नाव :

फर्मचा शिक्का :

संपर्क क्रमांक :

चेकलिस्ट

अ.क्रं.	विषय	होय/नाही	अ.क्रं.	विषय	होय/नाही
1	दुकान व आस्थापना अंतर्गत नोंदणीची सत्यप्रत		4	₹ १०,०००/- चे DD	
2	पुरवठादाराच्या PAN ची सत्यप्रत		5	अन्न व औषधी विभागा अंतर्गत नोंदणीची सत्यप्रत	
3	GST ची सत्यप्रत		6	स्वाक्षरी शिक्का व संपर्क क्रमांक	